

A.S.S.P. Mandal's
Maharaj J.P. Valvi Arts, Commerce & Shri. V.K. Kulkarni
Science College, Dhadgaon
Tal. Akrani, Dist. Nandurbar
Research Publication -2018-19 (JAN-DEC.2018)

| Title of paper | Name of the author/s | Department of the teacher | Name of journal | Calendar Year of publication | ISSN number |
|---|----------------------|---------------------------|---|------------------------------|-------------|
| Bhariya Janjati ki Dharmik Samasyanavam (Nirakaran Patalkot Ghatike Sandarbh me) | Dr.V. G. Gonkar | Geography | International Journal of Research and Analytical Reviews (IJRAR) | 2018-19 | 2349-5138 |
| "Dr. Babasaheb Ambedkaranchya Shaikshanik Vicharatum Zaleli Samajik Kranti | Dr. S. R. Mahale | Marathi | International Journal of Research And Development | 2018-19 | 2230-9578 |
| Assessment of Ground water quality analysis in the vicinity of A dumping sites at Beed, Dist. Beed (M.S.) India | Dr.S.E. Shinde | Zoology | Journal of research and development | 2018-19 | 2230-9578 |
| Language and diction in kamla Das"s Poetry | Dr.B.G.Pawar | English | Vidhyavarta Publication | 2018-19 | 2319-9318 |
| Adivasi swatantryvir Gumansing Naik | Dr.K.A.Pawara | History | Printing Area | 2018-19 | 2394-5303 |
| Analysis of Agriculture Trade in Western Maharashtra | Dr.V. G. Gonkar | Geography | Vidya Warta | 2018-19 | 2319-9318 |
| Krishi Vikas me Laghu Sinchai Pariyojna ka Yogdan Khandwa Jile ke Sandarbh me | Dr.V. G. Gonkar | Geography | The International research Journal of Social science and Humanities | 2018-19 | 2320-4702 |
| dalit sahitya Ani Aambedkari prerana | Prof. K. S. Salve | Marathi | Journal of research and development | 2018-19 | 2230-9578 |



Armena
PRINCIPAL
A.S.S.P.Mandal's
Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri. V.K.Kulkarni Science College
Dhadgaon Tal. Akrani Dist. Nandurbar



INTERNATIONAL JOURNAL OF RESEARCH AND ANALYTICAL REVIEWS (IJRAR) | IJRAR.ORG

An International Open Access, Peer-reviewed, Refereed Journal

Ref No : IJRAR/Vol 5 / Issue 3/ 404

To,

Dr. Vijay Gonekar

Publication Date 2018-07-08 00:27:54

Subject: Publication of paper at International Journal of Research and Analytical Reviews (IJRAR).

Dear Author,

With Greetings we are informing you that your paper has been successfully published in the International Journal of Research and Analytical Reviews (IJRAR) - IJRAR (E-ISSN 2348-1269, P- ISSN 2349-5138). Thank you very much for your patience and cooperation during the submission of paper to final publication Process. It gives me immense pleasure to send the certificate of publication in our Journal. Following are the details regarding the published paper.

About IJRAR : UGC and ISSN Approved - International Peer Reviewed Journal, Refereed Journal, Indexed Journal, Impact Factor: 7.17, E-ISSN 2348-1269, P- ISSN 2349-5138

UGC Approval : UGC Approved Journal No: 43602

Registration ID : IJRAR_243040

Paper ID : IJRAR19D3404

Title of Paper : BHARIYA JANAJATI KI DHARMIK SAMASYAYE EVAN
NIRAKARAN (PATALAKOT GHATI KE SANDHARBH MEIN)

Impact Factor : 7.17 (Calculate by Google Scholar) | License by Creative Common 3.0

DOI :

Published in : Volume 5 | Issue 3 | July 2018

Publication Date: 2018-07-08 00:27:54

Page No : 933-937

Published URL : http://www.ijrar.org/viewfull.php?&p_id=IJRAR19D3404

Authors : Dr. Vijay Gonekar

Thank you very much for publishing your article in IJRAR. We would appreciate if you continue your support and keep sharing your knowledge by writing for our journal IJRAR.



PRINCIPAL

A S.S.P.Mandal's

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &

Shri.V.K.Kulkarni Science College

International Journal of Research and Analytical Reviews, IJRAR
(E-ISSN:2348-1269, P- ISSN 2349-5138)



Indexing



Academic



HOSTED



MENDELEY



Semantic Scholar

CiteSeer^x



.docstoc

Google

Scribd



publons

An International Scholarly, Open Access, Multi-disciplinary, Monthly, Indexing in all Major Database & Metadata, Citation Generator

Manage By: IJPUBLICATION Website: www.ijrar.org | Email ID: editor@ijrar.org



Scanned with OKEN Scanner

भारिया जनजाति की धार्मिक समस्यायें एवं निराकरण

(पातालकोट घाटी के संदर्भ में)

डॉ. विजय कुमार गोनेकर (असि. प्रोफेसर) एम.जे.पी.व्ही ए.एस.सी. कॉलेज घडगांव, महाराष्ट्र, भारत

प्रस्तावना –


जनजातीय समजा तथा संस्कृति अभी भी वैशिक विकास से भीलों दूर है। उनकी समस्याओं को अनेक रूपों में जैसे आर्थिक, राजनैतिक, धार्मिक, शैक्षणिक समस्याओं के रूप में निरूपित किया जा सकता है। ये सभी समस्याएं समाज से जुड़ी हुई हैं। अतः इन्हें समिलित रूप से सामाजिक समस्याओं के रूप में निरूपित किया जा सकता है।

संपूर्ण भारत की 461 जनजातियों में से 75 विशेष पिछड़ी जनजातियों में भारिया जनजाति भी शामिल है। सभ्यता के आदिम काल से ही यह जंगलों और पहाड़ी इलाकों में रह रही है। खुले मैदानों के निवासियों तथा सभ्यता के केन्द्रों से उनका सम्पर्क आकस्मिक से अधिक नहीं रहा। यदा-कदा किसी सैनिक अभियान के तौर पर यदि किसी सैन्य काफिले को रुकना पड़ा, तभी वे अस्थायी रूप से राजाओं और वृत्त लेखकों की जानकारी में आये अन्यथा वेमैदानी इलाकों से विलगित ही रहते, लेकिन जब उन्नीसवीं सदी के अन्तिम वर्षों से लेकर बीसवीं सदी के प्रारम्भ तक आधुनिक संचार साधनों का प्रादुर्भाव हुआ, देश की जनसंख्या में वृद्धि के फलस्वरूप भूमि के भूखे मैदानी कृषकों ने मध्य और दक्षिण भारत के विरल आवादी वाले जनजातीय क्षेत्रों पर धावा बोल दिया।

जनजातीय समस्याये –

जनजातियां जगलों और पहाड़ों में बिना किसी मूलभूत संसाधनों के जीवन व्यतीत कर रही थीं एवं अपनी जीवनशैली से उन्हें किसी प्रकार की शिकायत नहीं थी। ऊँचे-ऊँचे पहाड़ों, वृक्षों रो वे अपने जीवन की आशाओं को परिपूर्ण कर कल-कल करते झरनों से प्रेरणा पाकर अपने जीवन को गतिशील बनाए रखते थे। वे अपने कष्टकारी दुसाध्य जीवन को प्रकृति के सानिध्य में रहकर व्यतीत करते थे। दरिद्रता, भूख, पर्यावरणीय बीमारियां उन्हें पीड़ित करती थीं, परन्तु मजबूत सामाजिक सम्बन्धों तथा अपनी संगठनिक व्यवस्था द्वारा प्रत्येक समस्या को हल कर लिया जाता था। समाज विज्ञानियों का कहना है कि कोई समाज तभी तक अपने अस्तित्व को बनाए रख सकता है, जब तक उसके आन्तरिक व्यवस्था में हलचल न हो। इसलिए जब तक अंग्रेज नहीं आए, तब तक इनके जीवन में किसी प्रकार की कोई हलचल नहीं हुई।

जब अंग्रेजों ने उनके सामाजिक एवं सांस्कृतिक जीवन में दखल देना प्रारम्भ किया तो वे आन्दोलित हो उठे और उन्होंने विद्रोह करना प्रारम्भ कर दिया ता तत्कालीन अंग्रेज सरकार द्वारा जनजातीय क्षेत्रों को जिलों में वांट दिया। भारतीय अधिनियम 1919 के तहत पिछड़े जनजातीय क्षेत्रों को दो श्रेणियों में विभाजित किया गया।



PRINCIPAL
 A.S.S.P.Mandal's
 Maharaj J.P. Valvi Arts, Comm., &
 Shri. V.K. Kulkarni Science College
 Bhadgaon Tal. Akrani Dist. Nandurbar

2017-18

Volume 8 (Special Issue 11)
April, 2018

ISSN - 2230 - 9578

Journal of Research and Development

A Multidisciplinary International Level Refereed Journal



4.270

UGC Journal list No. 64768



१४ एप्रिल २०१८ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांज्या जयंतीनिमित्त....

सामाजिक समतेचे प्रणेते - महात्मा फुले,
राजार्पी शाह, महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Editor : Dr. R.V. Bhole

'Ravichandram' Survey No-101/1, Plot No-23, Mundada Nagar, Jalgaon (M.S.) 425102
Email - info@jdrb.com Visit - www.jdrv.com



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारातून मालेली सामाजिक क्रांती

प्रा. डॉ. संजय राजधर महाले (प्रपूत, पगाठ विभाग)

महाराज ज.गो. वळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
घडगाव, ता. अकाणी, ति. नंदुरवार

प्रस्तावना -

'शिका, संघटित का आणि संघर्ष करा' या तीन तत्त्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विचाराचे मार्ग मांडले आहेत. त्यांनी भारताता घटनेच्या माझ्यामातून लोकशाहिद्या मूलमंत्र दिला. समाजक्रांती घडवून आणण्याकरिता शिक्षणक्रांती घडवून आणणे महत्वपूर्ण असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. देशातील जानीभेदाच्या नटवंदी दासकून टाकण्याकरिता असृष्ट्यात निर्मुलनाचे कार्य बाबासाहेबांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रख्यात घटनात, अर्धशास्त्रज, राजकारणी आणि खन्या अर्थांने लोकशाहीचे पुरस्कर्ते होते.

भारतातील घर्मापिष्ठीत समाजव्यवस्था घटलून ती मानवी मूल्याधिष्ठीत व्हावी, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना होती. तोकशाही बलशाली झाल्याशिवाय भारतीय समाज व राष्ट्र बलशाही होणार नाही अशी त्यांची यारणा होती. लोकशाही ही केवळ एक राजकीय यंत्रणा नाही तर ती मनाची अवस्था आहे, ते जीवनाचे एक तत्वज्ञान आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक घटकाने शिक्षीत होणे गरजेचे आहे. असे विचार हो. बाबासाहेबांनी मांडले. जनमानसात नवजागृती निर्माण करून समताधिष्ठीत मूल्यांची जपणूक करून त्यांनी आयुनिक भारताची निर्मिती केली. शोषीत-पीडीत समाज तसेच दलिन समाजातील लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली.

उद्देश -

- १) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक विचारांचा अभ्यास करणे.
- २) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री शिक्षण विषयक विचारांचा अभ्यास करणे.
- ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या शिक्षणाचा आढावा घेणे.
- ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक कायद्याचा अभ्यास करणे.
- ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय यांचा अभ्यास करणे.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार -

'शिक्षण म्हणजे परिवर्तन' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचे मुख्य सुत्र होते. क्रांती आणि परिवर्तन हे शिक्षणाशिवाय येवूच शकणार नाही असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन आहे. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घ्यायलाच हवे असा त्यांचा आग्रह होता. शिक्षण हाच राष्ट्रीय उत्तरीचा मूलमंत्र आहे असे त्यांचे मत होते. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत साधन असून भारतीय समाजाची ती गरज आहे. अन्यायकारक समाजरचना, वर्णव्यवस्था उल्थून टाकायची असेल तर शिक्षणक्रांती हा एकमेव पर्याय आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात उच्चशिक्षणाला खुप महत्व दिले. उच्चशिक्षण हेच सामाजिक दुखण्यावरील उपाय दोय, उच्च शिक्षणानेच आपल्या दंशाचा विकास होवू शकतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्यामते, शिक्षण हे मानवाता भयमुक्त बनविते, एकता शिकविते आणि आपल्या जन्मसिद्ध हक्कांबाबत सजग करते. शिक्षण मानसाला रोजगार प्राप्त करून दंतोच त्याच्याप्रमाणे समाजात समानतेची भावना निर्माण करतो. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे अंग आणि साधनही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या केली आहे. ते महानातात की, "व्यक्तिला 'जाणीव' देते ते शिक्षण होय" शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे 'निव्याप पणू' असे त्यांचे मत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - 'उपासमारीने शरिराचे पोषण करी म्हाल्यास माणूस हितथल होऊन अल्पायुवी होतो.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समुदाय शिक्षणाचे महत्व जाणणारे शिक्षणातज्ज होते. शिक्षण माणसाची शोषणातून मुक्तता करते. जीवनाची जाणीव, जगायची ओळख, मानवी महान संस्कृतीचा आनंद त्याला अनुभवता येते. ज्या समाजात निरक्षरता, अज्ञान, शिक्षणाचा अभाव आहे तो जनसमुदाय पशुत्वाच्या पातळीवरच जगत असतो.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण हे आंत्यतिक ऐहिक हिताचे वाटत होते. शिक्षणाशिवाय जीवनामध्ये दुसरे कोणतेही हीत प्राप्त करून घेणे शक्य नाही. त्यांच्यामते सर्वप्रकारची विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही

सामाजिक समतेचे प्रणोते : गहात्मा फुले, राजर्षी शाह, महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

PRINCIPAL

A.S. S.P. Mandal's

Maharaj J.P. Valvi Arts, Comm., &
Shri. V.K. Kulkarni Science College
Dhadgaon Tal. Akrani Dist. Nandurbar



Journal of Research and Development

A Multidisciplinary International Level Refereed Journal

UGC Journal List No. 64768



International Conference on

RECENT TRENDS IN LIFE SCIENCE AND ENVIRONMENTAL STUDIES

Vol. 03 • Special Issue 03 • February 2018 • ISSN 2230-9573

Editor:

Dr. R. V. Bhole

Special Issue Editor:

Dr. Syed Shujauz Ali

Editorial Board

Dr. Yusuf E. Patel

Dr. Irfan B. Sharif

Dr. Hafiz M. Shaikh

Dr. Raju S. Gayare

Dr. Tanveer A. Khan

PRINCIPAL

A. G. B. D. Mandal's
Maharaj J. P. Vaidya Arts, Comm., &
Shri V. J. Kulkarni Science College
Dhadgaon, Tal. Akrai, Dist. Nandurbar



Scanned with OKEN Scanner



Assessment of Ground Water Quality Analysis in The Vicinity of A Dumping Site at Beed, District Beed (M.S.), India

Sairy Abdullah Bin Saleh

Department Of Zoology,
Milliya Arts, Science & Mgmt.
Science College, Beed.

S. E. Shinde

Department Of Zoology,
M.J.P.V.Arts, Commerce And Shri I.V.K.K.
Science College, Dhadgaon Dist. Nandurbar

T. S. Pathan

Dept. Of Zoology
Kalikadevi Arts, Comm. & Sc. College,
Shirur (K.A.) Dist. Beed.

Abstract

Water quality is essential parameter to be studied when the overall focus is sustainable development keeping mankind at focal point. Groundwater is the major source of drinking water in rural as well as in urban areas and over 94% of the drinking water demand is met by groundwater. The present study deals with assessment of the water quality of ground water analysis in the vicinity of a dumping site at Beed. The physico-chemical characteristics were studied and analyzed during January 2011 - December 2011. Seasonal variations at eight different vicinity of a dumping site at Beed [M.S] India were observed. The results revealed that the condition of different vicinity of a dumping site at Beed in different seasons showed fluctuations in physico-chemical parameters.

Keywords: physico-chemical parameters, seasonal variations, ground water and vicinity of a dumping site.

INTRODUCTION

Water is an essential natural resource for sustaining life and environment but over the last few decades the water quality has been deteriorated due to its over exploitation. Life began in water and life is nurtured with water. There are organisms, such as anaerobes, which can survive without oxygen. But no organism can survive for any length of time without water. The crucial role of water as the trigger and sustainer of civilizations has been witnessed throughout the human history, no life without water is a common saying (Abbasi et al., 1996). Water is the most abundant and essential compound in all the living systems. Water has played a crucial role in the process of chemical evolution by facilitating the formation of living molecules from simple molecular arrangements. It is a universal solvent, and as a solvent it provides the ionic balance and nutrients, which support all forms of life.

Groundwater is an important source of water supply throughout the world. Groundwater quality estimation is a part of environment assessment and is closely related with human wellbeing. Usually the groundwater is considered less polluted as compared to the surface water, due to the reduced exposure to the external environment. But lack of sanitation, improper waste management, have a potential to spoil the purity of the ground water leading to increased pollution levels. Hence, it has been reported that about 40% or even more disease outbreaks are attributed to be water borne in nature (Cocchil and Scagliarini, 2005). According to UNESCO report, a majority of Indian population has no access to safe drinking water and that about 66 million people rely on un-safe ground water for consumption (Swahney, 2006). The importance of water for the life processes, its' easy availability and the nature of water, has caused uncontrolled human interventions in the natural water cycle, which has resulted in the degradation of water both qualitatively in the form of decrease in water level index and quantitatively in the form of heavy loads of pollution. These unbalanced exploitations during the last

few decades have created serious problems of water quality and quantity. It appears that if such exploitation is continued, the conditions may still worsen (Sia Su, 2008).

Quality of groundwater is the resultant of all processes and reactions that act on the water from the moment it is condensed in the atmosphere to the time it is discharged by a well or a spring and varies from place to place and with the depth of the water table. Groundwater crisis is not the result of natural factors. It has been caused by human actions. The industrial effluents if not treated and properly controlled, can pollute and cause serious damage to the groundwater resources (Phiri et al., 2005). Once the contamination enters the water source it is difficult and expensive to remove them (Avnish & Saksena, 2010). In developing countries like India, around 80 % of all diseases are directly related to poor drinking water quality and unhygienic conditions (Olajire & Imeokparia, 2001). Extensive studies on groundwater quality have been carried out by various workers Joshi and Seth (2011); Majolagbe et al., (2011); Memon et al., (2011); Jameel et al., (2011); Raju et al., (2009); Gupta et al., (2009); Reddy, et al., (2011).

Review on the literature showed that no studies have been undertaken in the study area in regard to physico-chemical characteristics of water yet. The present investigation has been undertaken to assess the water quality of ground water analysis in the vicinity of a dumping site at Beed, [M.S] India.

MATERIAL AND METHODS

Water samples were collected from the dug wells and bore wells, around the dumping site. The sampling stations were at a minimum of 500 meters distance from each other. The area selected was of about 1 Km radius from the dumping ground at Jirewadi. The sampling stations were divided in core zone (approximately 1 km.) and buffer zone (area after the core zone). The sampling was carried out in the mid of every season i.e. Summer (in the month of May), Monsoon (in the month of August) and Winter (in the month of December).

PRINCIPAL

A.S.S.P.Mandal's *7

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri.V.K.Kulkarni Science College
Dhadgaon Tal Akran Dist Nandurbar

MAH/MUL/ 03051/2012

ISSN :2319 9318



Jan. To March 2018
Issue-23, Vol-05

Date of Publication
31 March 2018

Editor

Dr. Bapu g. Gholap

(M.A.Mar.& Pol.Sci.,B.Ed.Ph.D.NET.)

विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली
नीतिविना गति गेली, गतिविना वित्त गेले
वित्तविना शूद्र ख्रचले, इतके अनर्थ एका अधियेने केले

PRINCIPAL

A.S.S.P.Mandal's

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &

Shri.V.K.Kulkarni Science College

Nhadgaon Tal Akram Dist Nandurbar

-महात्मा ज्योतीर्गत फुल-

- ❖ विद्यावार्ता या आंतरविद्याशाखीय बहुभाषिक वैमासिकात व्यक्त झालेल्या मतांशी मालक, प्रकाशक, मुद्रक, संपादक सहमत असतीलच असे नाही. न्यायक्षेत्रःबोड



"Printed by: Harshwardhan Publication Pvt.Ltd. Published by Ghodke Archana Rajendra & Printed & published at Harshwardhan Publication Pvt.Ltd., At.Post. Limbaganesh Dist, Beed -431122 (Maharashtra) and Editor Dr. Gholap Bapu Ganpat.

Reg.No.U74120 MH2013 PTC 251205

At.Post.Limbaganesh,Tq.Dist.Beed

Pin-431126 (Maharashtra) Cell:07588057695,09850203295
harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com



Harshwardhan Publication Pvt.Ltd.

42

PRINCIPAL

A.S.S.P.Mandal's

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &

Shri.V.K.Kulkarni Science College

Nhadgaon Tal Akram Dist Nandurbar

Analysis of water quality using physicochemical parameters in lower manair reservoir of Karimnagar district, Andhra Pradesh, international journal of environmental sciences.3 (1), Pp- 369-378.

Peter, S. and Sreedevi, C. (2013). Qualitative evaluation of Sasthamkotta lake, international journal of innovative research in science, engineering and technology. 2, Pp- 4675-4684.

Rather, S. A. Bhat, S. A. and Pandit, A. K. (2001). Water quality of Hokarsar, a typical Wetland of Kashmir, journal of research and development, 1, Pp- 36-43.

Smitha, (2013). Physico-chemical analysis of the fresh water at river Kapila, Nanjangudu industrial area, Mysore, India, international research journal of environment sciences, 2, Pp- 59-65.

Thirupathaiah, M., Samatha, C.H. and Chintha, S. (2012). Analysis of water quality using physico-chemical parameters in lower manair reservoir of Karimnagar district, Andhra Pradesh, international journal of environmental sciences. 3(1), Pp-172-180.


Uduma, A.U. (2014). Physicochemical analysis of the quality of sachet water consumed in kano metropolis, American journal of environment, Energy and Power Research, 2,Pp- 1-10.

Verma, P., Chandawat, D., Gupta, U., and Solanki. H.A. (2012). Water quality analysis of an organically polluted lake by investigating different physical and chemical parameters, international journal of research in chemistry and environment, 2, Pp-105-112.

Wetzel, P.S. (1963). Limnology MC. Graw Hill Book CO., New York.

Rajashekhar, M., Vijaykumar, K. and Zeba, P. (2009). Zooplankton diversity of three freshwater lakes with relation to trophic status, Gulbarga district, 196 North-East Karnataka, South India, International journal of systems biology, 1(2),Pp-32-37.

विद्यावर्ता: Interdisciplinary Multilingual



06

Language and diction in Kamala Das's Poetry

Dr. Balasaheb G. Pawar

Head, Department of English

Maharaj J. P. Valvi Arts, Sci & Comm college,
Dhadgaon, Tal- Dhadgaon, Dist-Nandurbar

Poetry in the ultimate analysis, is the art of using words in unexpected combinations. The poet is in a situation in language. The felicity with which he forges an instrument adequate to his needs and creates memorable phrases, is one of the surest tests of his greatness. The lines from Kamala Das's 'An Introduction' come in handy to the critics whenever they want to make positions clear about the use of an alien medium in Indian Poetry in English. They seem to overlook the fact that the medium has never bothered Kamala Das overmuch, nor does she pay any heed to the controversies ranging round it in many quarters. Admittedly, a poet chooses a particular medium only when he is fully conversant with it. In her replies to the questionnaire of P.Lal in The Miscellany regarding the viability of English as a medium of poetic communication, she poses a counter question which is as relevant as it is emphatic: 'Why in English', says she, 'is a silly question. It is like asking us why we do not write in Swahili or serbocroate. English being the most familiar, we use it. That is all'¹. Kamala Das's choice of medium is, by no means, a deliberate one. It reveals her total self and she achieves her perfect expression in it. 'An Introduction' offers neither an excuse for writing nor a poetic manifesto: it is vitally related to her urges and aspirations and registers the graph of her growth and consciousness, love PRINCIPAL and all that

Refereed Journal Impact Factor 5.131 (IJIF)

Maharaj J.P. Valvi Arts, Comm., &
Shri. V.K. Kulkarni Science College
Dhadgaon Tal Akraji Dist Nandurbar

आंतरराष्ट्रीय बहुभाषिक शोध पत्रिका

प्रिंटिंग एरिया

Printing Area International Interdisciplinary Research
Journal in Marathi, Hindi & English Languages

April 2018, Issue-46, Vol-01

Date of Publication
30 April 2018

Editor

Dr. Bapu g. Gholap

(M.A.Mar.& Pol.Sci.,B.Ed.Ph.D.NET.)

Co-Editor

Dr. Ravindranath Kewat

(M.A. Ph.D.)

“Printed by: Harshwardhan Publication Pvt.Ltd, Published by Ghodke Archana Rajendra & Printed & published at Harshwardhan Publication Pvt.Ltd.,At.Post. Limbaganesh Dist,Beed -431122 (Maharashtra) and Editor Dr. Gholap Bapu Ganpat.”

Reg.No.U74120 MH2013 PTC 251205



Harshwardhan Publication Pvt.Ltd.

Shikshai Post.Limbaganesh,Tq.Dist.Beed
Pin-431126 (Maharashtra) Cell:07580057695,09850203295
harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com

All Types Educational & Reference Book Publisher & Distributor PRINTERONLINE.COM



A S.S.P.Mandal's

Maharaj J.P.Valvi Arts College
Shri V.K.Ramkrishna Science College
Dharmapuri Tal Akraoti Dist Nandurbar



Scanned with OKEN Scanner

कमी वसुली आणि वाढत्या
थकबाकीची कारणमीमांसा / निष्कर्ष

संबंधित बॅक अधिकारी, वसुली अधिकारी, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे सचिव, लाभार्थी शेतकरी इत्यादीच्या संपर्कातुन कमी वसुली व वाढती थकबाकीबाबत पुढील कारणे निर्दर्शनास येतात.

- १) असमाधानकारक पर्जन्य आणि नापिकी परिस्थिती
- २) आदानांच्या वाढत्या किंमती आणि कशषी मालाच्या कमी किंमती
- ३) शासकीय धोरणे
- ४) प्राथमिक कशषी सहकारी संस्थांचे गैरव्यवस्थापन
- ५) पीक नियोजनाचा अभाव
- ६) कर्ज वसुलीसाठी सक्तीच्या मार्गाचा अवलंब नाही
- ७) कर्ज पुरवठा पुरेसा आणि वेळेवर होत नाही
- ८) बॅकेचा प्रथम व्याजदर वसुल करण्याचा दृष्टीकोण.

संदर्भ ग्रंथ

डॉ. शरचंद्र कोपडेकर, डॉ. सी. जे. जोशी, सहकार परिचय, हिमालया पब्लिशिंग, मुंबई.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक लि. गडचिरोली 'अल्प मुदत कर्ज धोरण' (मार्गदर्शिका)

श्री. के.डी देवगडे, गडचिरोली जिल्ह्यातील सहकारी चळवळ एक दृष्टीक्षेप.

प्रा. आर.के. दातीर — सहकारी कृषी पतपुरवठयाचे मूल्यमापन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. नाशिकचा घटक अभ्यास.
(पिण्य.डी. शोधप्रवंध)



22

आदिवासी स्वातंत्र्यवीर गुमानसिंग नाईक

डॉ. केशव आत्माराम पावग

म.ज.पो. वल्ही कला, वाणिज्य व

श्री. वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय,

थडगांव, जि. नंदुगवार

सातपुड्यातील मिल्ल नायक डॉगरदन्यांतून ज्ञाणार्दनापारी व वाटसरु यांच्यावर कर आकाशीत होते. सन १८१८ च्या सुमारास गुमानसिंग हा सेंधवा रस्त्याचा प्रमुख खण्वालदार होता. त्याच्याकडे ५०० मिल्लांची टोळी होती. त्याचा प्रभाव लक्षात घेऊन कॅ. जॉनग्रिजने त्याला पेन्शन देण्याचे कवूल केले, तरी देखील तो २५ घोडेस्वार आणि २०० मिलांची फौज? बाल्यानु होता.' हे सर्व घोडे लुटमार करून मिळविले होते. गुमानसिंग नाईक हा सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात गाजलेला खाज्या नाईक किंवा काजीसिंग नाईक याचा बाप होय.

सन १८१८च्या दरम्यान जे वजनदान मिल्ल नायक होते. त्यापैकी गुमानसिंग नाईक हे एक होते. सेंधवा, पठासनेर व थाळनेर या भागात त्याचा खूप दरारा होता. होळकरांनी नेमलेला हा सेंधवा, घाटाचा एक पारंपरिक खण्वालदार होता. २ अहिल्याबाई होळकरांच्या काळापासून सेंधवा घाटाच्या खण्वालीचे काम वंश परंपरेने त्याच्याकडे आलेले आहे, असा त्याचा दावा होता. इंग्रजांनी 'A Wild beast in the satpuda hills' असे केले आहे. ३ पेशवाई बुडाल्या नंतर आणि महिंदपूरच्या लढाईनंतर इतालेल्या करारानुसार खानदेशाचा ताबा होळकरांकडून इंग्रजांकडे आला व कॅप्टन जॉन ग्रिंज हे खानदेशाचे पहिले कलेक्टर या पॉलिटीकल एजंट म्हणून नेमले गेले. त्याकाळी मिल्लांचा जास्त दबाव आसलेले कुकरमुंडा हे महत्त्वाचे ताणे होते म्हणून प्रथम जॉन ग्रिंज याची नेमणूक कुकरमुंडा येथे झाली होती. त्यांनी खानदेशातील मिल्लांच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला व मिल्लांबद्दल सुरुवातीपारगुन त्यांनी विधायक दृष्टीकोन ठेवला. तरी देखील खानदेशातील अनियंत्रीत मिल्ल नायकांचा बंदोवस्तु



PRINCIPAL

Dr. P. D. Patil

Printed & Published by PRINCIPAL, Interdisciplinary Multilingual Refereed Journal

UGC Approved
Sr. No. 43053

Shri V.K. Kulkarni Science College
Dhulegaon Tal Akrani Dist Nandurbar

Scanned with OKEN Scanner

Scanned with OKEN Scanner

MAH/MUL/ 03051/2012

ISSN :2319 9318

आंतरिक्षाखीय बहुभाषिक सांशोधन प्रकाशन
TM

विद्यावार्ता

Revised Edition

April To June 2018
Issue-22, Vol-12

Editor

Dr. Bapu g. Gholap

(M.A.Mar.& Pol.Sci.,B.Ed.Ph.D.NET.)

विदेविना मति लेली, मतीविना नीति लेली
नीतिविना गति लेली, गतिविना वित्त लेले
वित्तविना शूद्र आचले, इते अनर्थ ए अविद्येने ले

-महात्मा ज्योतीराव फुले

❖ विद्यावार्ता या आंतरिक्षाखीय बहुभाषिक वैमासिकात व्यक्त झालेल्या मतांशी मालक, प्रकाशक, मुद्रक, संपादक सहमत असतीलच असे नाही. न्यायक्षेत्रःबीड



"Printed by: Harshwardhan Publication Pvt.Ltd. Published by Ghodke Archana Rajendra & Printed & published at Harshwardhan Publication Pvt.Ltd.,At.Post. Limbaganesh Dist,Beed -431122 (Maharashtra) and Editor Dr. Gholap Bapu Ganpat.

Reg.No.U74120 MH2013 PTC 251205

Harshwardhan Publication Pvt.Ltd.

At.Post.Limbaganesh,Tq.Dist.Beed

P.O.431126 (Maharashtra) Cell:07588057695,09850203295

harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com


All Type



PRINCIPAL

A.S.S.P.Mandal's

Mahraj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri.V.K.Kulkarni Science College
Nhadgaon Tal Akrani Dist Nandurbar



Analysis of Agricultural Trade in Western Maharashtra

Dr Vijay Kumar Gonekar

Assistant Professor,

MIPV ASC College, Dhadgaon,
Maharashtra, India

Mamta Goyal

Assistant professor,

Government Girls College Khargon,
Madhya Pradesh, India

Abstract

The agricultural sector today is facing serious threats and challenges. The farmers are so poverty stricken and indebted. Western Maharashtra is one of the important regions of the Maharashtra for exporting the commodities. The region includes the five districts. This research paper has focused on the exporters' and importers' problems in Western Maharashtra as well as reflected the picture of district wise problems of exporters and importers what the prospects of exporters and importers in Western Maharashtra are. This research study is based on the primary data and secondary data. This study concluded that the exporters have faced the majority problems; are legal problems, tariff problems, currencies fluctuations and price variations as compared to government restrictions problems in Western Maharashtra and there is more potentiality to improve the exports from.

Keywords: Agriculture, Growth, Export, Import, Foreign trade, Prospects.

Introduction:

The growth of Indian economy is broadly based on three sectors namely agricultural,

industrial and services sector. Agriculture is still the largest economic sector and plays a significant role in the overall socio-economic development of India. There are many kinds of agricultural products produced in India and the marketing of all these farm products generally tends to be a complex process. The contribution of agriculture to national income has declined but its role in economic development cannot be undermined even today, agriculture and the allied sector continue to be a pivotal factor for sustainable development of developing India. The western Maharashtra is one of the most developed regions in Maharashtra. This region included in the five districts i.e. Kolhapur, Pune, Satara, Sagli and Solapur. These districts are major contributor to the economy of the Maharashtra. Indian Economy is predominantly Agrarian Economy. More than two third of workforce is engaged in agriculture and allied activities. The paradox observed is that contribution of agriculture exports in total exports is relatively less than that of industrial goods. Agriculture and industries are the largest parts of the state's economy. Major industries include chemical products, electrical and non-electrical machinery, textiles, petroleum and allied products (Dharmadhikari S., 2016, P.1.). Western Maharashtra is the most industrialized state and has maintained the leading position in the industrial sector in Maharashtra. The main products exported from the region are software, textiles, readymade garments, cotton yarn, agro-based products, engineering items, drugs & pharmaceuticals and plastic & plastic items. To recognize the efforts put up by the exporters and to boost the exports, this region is taking initiatives like giving awards based on export performance and implementing space rent subsidy scheme for small scale industries for participation in international exhibitions as well as import the petroleum products, capital goods, chemical materials and organic and inorganic chemicals et. In Western Maharashtra

Editor: Interdisciplinary Multilingual Refereed Journal **Impact Factor 5.131 (IF)**

PRINCIPAL

A.S.S.P.Mandal's

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri.V.K.Kulkarni Science College
Dhadgaon Tal Akran Dist Nandurbar

B. V. K. K. A. F. C. S.

ISSN 2320 – 4702

An Official International Double Blind Peer Reviewed Referred Recognized
Indexed Impact Factor Open Access Monthly Scientific Research Journal of
The Global Association of Social Sciences www.thegass.org.in.

THE INTERNATIONAL RESEARCH JOURNAL OF SOCIAL SCIENCES AND HUMANITIES

Vol. 7, No. 11, Nov., 2018

Rs. 600 , \$ 60 , € 60 , £ 60

Included in UGC Approved List of Journals, Journal No. 64811, [Click here to see and verify.](#)
Indexed in SJIF and Directory of Research Journals Indexing, DRJI, Journal ID : 586.
Scientific Journal Impact Factor Value for 2018 is 5.76, visit at <http://sjifactor.com/>

2018



PRINCIPAL
A S.S.P.Mandal's
Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri V.K.Kulkarni Science College
Dhadgaon Tal.Akrani Dist.Nandurbar

Copyright 2012 @ All rights reserved by www.thegass.org.in

कृषि विकास में लघु सिंचाई परियोजनाओं का योगदान (खण्डवा जिले के संदर्भ में)

गोनेकर, विजय कुमार

एम. जे. पी. वी. एएससी कॉलेज, धडगांव, जिला नंदुरवार, महाराष्ट्र, भारत

सारांश

लघु सिंचाई परियोजना के अंतर्गत 2000 हैक्टर से कम का कमांड एरिया होता है। अनुसूची साक्षात्कार का प्रयोग कर जिले के 50 गावों के 300 कृषक परिवारों का अध्ययन किया गया। जिसमें 68 प्रतिशत लघु एवं सीमांत शामिल है। खण्डवा जिले की 46 लघु सिंचाई परियोजनाओं से जुड़े किसानों का अध्ययन किया गया। जिले में वर्ष 2017–18 में रबी सीजन में कुल 50 लघु सिंचाई परियोजनाओं से 6427 हेक्टेयर में सिंचाई की गई। जिले में लघु परियोजनाओं से सिंचाई क्षेत्र में वृद्धि हुई जिससे उत्पादकता के साथ-साथ किसानों की आय में भी वृद्धि हुई। लघु सिंचाई परियोजनाओं में लगभग 68 प्रतिशत लघु एवं सीमांत किसानों को प्रत्यक्ष लाभ प्राप्त रूप से लाभ हो रहा है। लघु सिंचाई परियोजनाओं के निर्माण से मुख्य रूप से रबी की फसलों के लिए सिंचाई की सुविधा उपलब्ध होने से उत्पादन बढ़ा है। किसानों की आमदनी बढ़ने से उनकी व्यय प्रवृत्ति में वृद्धि हुई, जो शिक्षा, परिवहन, स्वास्थ्य, एवं आवास जैसे क्षेत्र में होने से कृषकों के जीवन स्तर में सुधार हुआ है। लघु सिंचाई परियोजनाओं का निर्माण सीमित वित्तीय संसाधनों तथा कम समय में पूर्ण हो जाता है और जिससे शीघ्र सिंचाई सुविधा प्राप्त होने लगती है। वहीं पर्यावरणीय क्षति भी बहुत परियोजनाओं के मुकाबले कम होती है। जिले में इन परियोजनाओं की 70 प्रतिशत नहरें कच्ची हैं, जिससे अधिकांश जल का अपव्यय होता है। किसानों सिंचाई हेतु समय पर जल उपलब्ध नहीं हो पाना, नहरों के रखरखाव पर ध्यान देने की आवश्यकता है। इन परियोजनाओं का जल स्तर वर्ष पर निर्भर करता है। तथा भूमिगत जल स्तर बढ़ाने में सहायता करती है, जिससे यह सतत विकास की महत्वपूर्ण भूमिका निभाती है।



शब्दकुंची: कृषि विकास, एवं लघु सिंचाई परियोजना।

THE INTERNATIONAL RESEARCH JOURNAL OF SOCIAL SCIENCES AND HUMANITIES

An Official International Double Blind Peer Reviewed Referred Recognized Indexed Impact Factor Open Access Monthly Scientific Research Journal of The Global Association of Social Sciences included in the International Serial Directories, Visit us at www.thegass.org.in

PRINCIPAL

A.S.S.P.Mandal'

Maharaj J.P.Valvi Arts, Comm., &
Shri.V.K.Kulkarni Science College
Nandurbar, Dist. Nandurbar, Maharashtra, India



दलित साहित्य आणि आंबेडकरी प्रेरणा!

प्रा.के.एस.साळवे

म.ज.पो. चळवी कला, वाणिज्य महाविद्यालय, घडगाव ता.नंदुरवार

प्रस्तावना -

दलित शब्दाची दलीत-दलित अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. दछले गेतेले किंवा दछले जात असलेले ते दलित व शास्त्रासून दतित शब्द झाला असावा. दलित ही संकल्पना मराठीतील दलित व दलितर विचारवंतांनी स्पष्ट करून आजपर्यंत सांगितलेली आहे. तिच्यामध्ये खूपच मतभिन्नता 'आढळून येते. कोणी त्यातील परिवर्तनाचा तर कोणी त्याच्या प्रमुख जनकाचा तर कोणी फुले आंबेडकरवादी असा समन्वय घालतात.

• दलित साहित्य म्हणजे काय? -

दलित साहित्य ही संज्ञा आता वाचक, अभ्यासकांना आणि रसिकांना खूपच परिचित झाली आहे. दलित साहित्य हा मराठी साहित्यातील स्वतंत्रोत्तर काळातील एक नवा वाढ़म्यीन प्रवाह आहे.

"अस्पृश्य वर्गातील लेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यास दलित साहित्य म्हणावे." असे केशव मेश्राम म्हणतात तर, "दलितोद्धायाराचे वाढ़म्य म्हणजे दलित वाढ़म्य नंदे तर दलित जाणिवेतून दलित जीवनाविषयक निर्माण झालेले वाढ़म्य म्हणजे दलित वाढ़म्य असे शरदचंद्र मूकित्वांग घेण्यात आहे. कोणी फुले, आंबेडकरवादी अशा समन्वयाचा कोणी परिवर्तनाचा कोणी त्याच्या प्रमुख जनकाचा तर कोणी सर्वच बाजूला ठेवून बोंदू साहित्य" असे अभियानच योग्य आहे असे म्हणतात. दलित साहित्याच्या वरेवाईटपणाविषयी मराठीत खूपच बोलले गेले आहे. लिहीते गेले आहे. त्यातील वरंचसे बोलणे लिहिणे हे एक तर पूर्वग्रहदूषित एकांगी आहे.

दलित साहित्य हे एकसूरी आहे, हिणकस, प्रचारकी, आक्रस्ताळी आहे ते फार उंचावर जाऊ शकत नाही ते नकारात्मक आहे. त्यात व्यक्ती येत नाहीत दलित साहित्य हा साहित्यांगत सुचिपालत आहे ते भावक्षांभव व मर्यादित परिवातले कसे आहे ते साहित्य ह्या कसोटीलाच कसे उतरत नाही इ. गोट्टोच्या वादळातूनही दलित साहित्य इतके विकसित पावळे की देशाविदेशातल्या विचारवंत चिकित्सकांना ते समजून घेण्याची गरज निर्माण झाली. महाराष्ट्रातल्या बहुतेक विद्यापिठात दलित साहित्याचा स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा अभ्यासविषयक म्हणून समावेश करावा लागला हे सर्व जे झाले ते त्या द्वावासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यभराच्या काठोर परिश्रमातून झाले आहे.

भारताच्या सामाजिक वर्णव्यवस्थ्याने आणि जातीप्रथेने बहुसंख्यक समाज जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दित्याचं दिसून येते. बहुसंख्यक शुद्ध दलित अस्पृश्य आदिवासजिनांच्या सावलीचाही विटाळ होते होता. ब्रिटिशांच्या काळातही वर्ण आणि जातीभेद हे होतेच. मात्र इंग्रजांनी या शुद्ध आणि दलित जातीतील काही लोकांना नोकन्या दिल्या होत्या मुलांना शिक्षण दिने पाहिजे असे वारे दलित समाजात वाहू लागले होते याचे विशेष श्रेय महात्मा जोंतिबा फुले आणि त्यांच्या पन्ह्या सावित्रीवार्ष फुले यांना जाते.

११ च्या शतकाच्या शंखटी महाराष्ट्रात एक युगान्तकारी घटना झाली एक शुद्ध महार बालकाने शालान्त परोळा ढर्तीण केली. भूविंदीच्या दलित विभागात या आनंदापीयर्थ त्या बालकाचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला होता. ह्या बालकाने शालान्त परिक्षेनंतरही आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. गरिब असूनही त्याने आपल्या परिश्रमाने मार्ग शोऱ्यून काढला त्यानंतर भारताच्या जातीवादी रमाजातून बाहेर पडून या बालकाने अमेरिका आणि इंग्लंडच्या जातिविहीत आदेश स्वचंद्र सामाजिक वातावरणात आपले अध्ययन केले. या ज्ञानपिपासू बालकाने एम.ए, पीएच.डी, डो.एस.सी आणि वार थेट ली या उच्चतम उपाय्या मिळवल्या यांनीच भारतीय पठनेचे पितृत्व स्वीकारले त्यांनी 'भारतरत्न' हा भारताचा उच्चतम सन्मान मिळाला असे ढो. बावासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, राहकीय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताची महान सेवा केली.

डॉ. बावासाहेब यांनी भारतीय दलित समाजासाठी जे कार्य केले त्यामुळे मराठी साहित्याच्या लेखकांनाही प्रेरणा लाभली. आंबेडकरांनी सामाजिक समानता स्वतंत्र आणि बंधुत्वाच्या स्थापनेचे आंदोलन, नारीमुक्ती आंदोलन, मंदिर घटना आंदोलन, चवदार तंत्र आंदोलन, पटित जमिनीवर रुपादानाचे आंदोलन, श्रमिकांच्या अधिकारांची अधिकारांची PRINCIPAL

सामाजिक समतेपे प्रणोदे : महात्मा फुले, राजधी शाहू महाराज व डॉ. गापासाहेब आंबेडकर, AS S P Mandal, Mitali Raj J P Valvi Arts College, Nandurbar